

**कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नत्या नियमित
करणेबाबत.
सुधारित निवडसूची सन २०१० ते २०११**

**महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन आदेश क्रमांक: कअप-१२१६/प्र.क्र. ४०/१४-ब
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक: १९ मे, २०१७**

शासन आदेश

संदर्भ : १) शासन आदेश क्रमांक कअप-१२१३/प्र.क्र.७७/१४-ब, दिनांक ०३.०१.२०१५
२) शासन आदेश समक्रमांक दिनांक ०२.०२.२०१७ व दिनांक ०४.०३.२०१७

संदर्भाधीन आदेश क्रमांक १ अन्वये मंत्रालयीन कक्ष अधिकारी संवर्गाच्या सन २००१ ते २०११ या कालावधीतील नियमित निवडसूचीत पात्र ठरलेल्या कक्ष अधिकाऱ्यांची पदोन्नती नियमित करून त्यांना ज्येष्ठतेचे दिनांक देण्यात आले होते. सदर नियमित निवडसूचीतील सन २०१०-२०११ ते २०११-२०१२ या कालावधीतील नियमित निवडसूची खालील कारणामुळे सुधारित करण्यात येत आहेत.

- १) सदर निवडसूच्या अंतिम करताना सिटी टॉवर्स को. ऑप. हौ. सोसायटी, या प्रकरणी शासकीय अनुदानाच्या गैरवापरासंबंधात दाखल फौजदारी खटल्यामधील कक्ष अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार अवर सचिव पदावर पदोन्नत्या देण्यात आलेल्या नव्हत्या / नियमित करण्यात आलेल्या नव्हत्या. आता दिनांक ३०.०१.२०१६, १३.०६.२०१६, २२.०७.२०१६, ०२.०३.२०१७ व दिनांक ३०.०३.२०१७ रोजीच्या आदेशान्वये सन २००१ -२००२ ते सन २०११-२०१२ या कालावधीतील अवर सचिव पदावरील पदोन्नत्या नियमित करण्यात आल्या आहेत. यामध्ये सिटी टॉवर्स प्रकरणातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
- २) अवर सचिव पदाच्या निवडसूच्या सुधारित झाल्याने तसेच निवडसूचीच्या आकारमानात देखील बदल झाल्याने, नव्याने आरक्षण निश्चिती करून कक्ष अधिकारी संवर्गाच्या निवडसूच्या सुधारित करण्यात येत आहेत.
२. दिनांक ०३.०१.२०१५ रोजी कक्ष अधिकारी पदावरील नियमित पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. सदर आदेशातील सन २००१-२००२ ते सन २००९-२०१० या कालावधीतील नियमित निवडसूच्या अधिक्रमित करून, सुधारित निवडसूच्या संदर्भाधीन क्रमांक २ च्या आदेशान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत. आता अवर सचिव पदावरील नियमित निवडसूची सुधारित आदेशा विचारात घेता सन २०१०-२०११ ते सन २०११-२०१२ या कालावधीतील कक्ष अधिकारी पदाच्या आरक्षण निश्चितीमध्ये अनुषंगिक बदल करून सन २०१०-२०११ ते सन २०११-२०१२ या कालावधीतील सुधारित निवडसूच्या याद्वारे प्रसिध्द करण्यात येत आहेत.
३. यास्तव, दिनांक ०३.०१.२०१५ च्या आदेशान्वये निर्गमित केलेले नियमित निवडसूचीच्या आदेशातील सन २०१०-२०११ ते सन २०११-२०१२ या कालावधीचे आदेश अधिक्रमित करण्यात येत आहेत.

४. सदर निवडसूच्या सुधारित करताना यापूर्वी प्रमाणेच ३०% पदोन्नत कोटयातील पात्र सहायकांचा कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी पात्र सहायकांच्या ज्येष्ठतासूचीत शासन परिपत्रक दिनांक १८.२.२०१४ नुसार समावेश करुन, कक्ष अधिकारी संवर्गाची दिनांक ०२.०९.२०१३ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेली पदसंख्या विचारात घेऊन व तात्पुरत्या ज्येष्ठतासूच्यांवर यापूर्वी प्राप्त आक्षेपांचे निराकरण करुन, कक्ष अधिकारी संवर्गाच्या सन २०१० ते सन २०११ रोजीच्या सुधारित निवडसूच्या या शासन आदेशान्वये प्रसिध्द करण्यात येत आहेत.

५. सहायकांना कक्ष अधिकारी पदावर यापूर्वीच देण्यात आलेले कक्ष अधिकारी पदावरील नियमित दिनांक सुधारित करुन विवरणपत्रात नमूद केल्यानुसार, त्यांना नियमित पदोन्नतीचा व ज्येष्ठतेचा दिनांक देण्यात येत आहे.

६. या नियमित पदोन्नत्या मा. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिका क्र. २७९७/२०१५, २९८२/२०००, २९८६/२०००, ४९५८/२००३, ३३७४/२०११ वरील अंतिम निकालाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात येत आहेत.

७. ज्या सहायकांनी जाती वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही व ज्यांच्याविरुध्द विभागीय चौकशी प्रलंबित आहे. तसेच ज्या सहायकांना कक्ष अधिकारी पदावर तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे तथापि, त्यांना कक्ष अधिकारी पदावरील नियमित पदोन्नतीचा दिनांक तदर्थ पदोन्नती पूर्वीचा मिळत आहे यास्तव त्यांची कक्ष अधिकारी पदावरील पात्रता पुन्हा तपासणे आवश्यक आहे, अशा सहायकांची / तदर्थ पदोन्नतीने कार्यरत असलेल्या कक्ष अधिकार्यांची नांवे या आदेशात अंतर्भूत करण्यात आलेली नाहीत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०५१९१८०२२७८७०७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ग. भि. गुरव)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

संबंधित कक्ष अधिकारी (संबंधित मंत्रालयीन विभागांमार्फत)

प्रत,

१. सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना), मुंबई - ४०० ०३२.

त्यांना विनंती करण्यात येते की, सदरहू आदेशाची प्रत शासनाच्या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावी व आपल्या विभागातील सर्व संबंधितांना सदरहू आदेशाची प्रत शासनाच्या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घेण्याबाबत कळविण्यात यावे.

२. सामान्य प्रशासन विभाग, का.क्र.१४, १४-अ,

३. निवडनस्ती

निवडसूची २०१० (दिनांक ०१.०९.२०१० ते दिनांक ३१.०८.२०११)

अ.क्र.	श्री श्रीमती	सहायकांची नांवे	विभागाचे नांव	व्यक्तीचा प्रवर्ग	नियमित दिनांक सुधारित
१	श्रीमती	शु.वि.दातार	नियोजन	खुला	०१-०९-२०१०
२	श्री	वि.प्र.पालवणकर	जलसंपदा	अजा	०१-०९-२०१०
३	श्रीमती	सि.व.म्हापसेकर	मवववि	खुला	०१-०९-२०१०
४	श्रीमती	मे.सु.शेलार	आविवि	खुला	०१-०९-२०१०
५	श्रीमती	अ.अ.सामंत	मवबाविवि	खुला	०१-०९-२०१०
६	श्रीमती	ल.गं.वाघमारे	नियोजन	इमाव	०१-०९-२०१०
७	श्रीमती	मि.चं.घाग	विवि	खुला	०१-०९-२०१०
८	श्रीमती	न.शि.पाटणकर	शाशिवक्रिवि	खुला	०१-०९-२०१०
९	श्री	प्र.शां.परुळेकर	आविवि	खुला	०१-०९-२०१०
१०	श्री	तु.पु.हिलेकर	साप्रवि	खुला	०१-०९-२०१०
११	श्री	अ.स.डोंगरे	विवि	अजा	०१-०९-२०१०
१२	श्री	लु.जा.सिक्वेरा	साप्रवि	खुला	०१-०९-२०१०
१३	श्री	शा.भा.पारनाईक	उवतंशिवि	खुला	०१-०९-२०१०
१४	श्रीमती	सं.नि.केरकर	जलसंपदा	इमाव	०१-०९-२०१०
१५	श्री	म.वि.सावंत	नियोजन	खुला	०२-०९-२०१०
१६	श्री	वि.शा.शिवडावकर	विवन्यावि	खुला	०२-०९-२०१०
१७	श्री	ल.वि.सावंत	विवन्यावि	खुला	०२-०९-२०१०
१८	श्रीमती	सु.हे.पाटणकर	उवतंशिवि	खुला	०२-०९-२०१०
१९	श्रीमती	नं.दि.राऊत	ग्राविवजसंवि	खुला	०३-०९-२०१०
२०	श्री	श.य.बर्वे	विवि	खुला	०३-०९-२०१०
२१	श्री	रा.भा.कुमटगी	पापुवस्ववि	खुला	०३-०९-२०१०
२२	श्रीमती	दि.ल.साळगावकर	साप्रवि	खुला	०३-०९-२०१०
२३	श्रीमती	उ.म.पेडणेकर	जलसंपदा	खुला	०३-०९-२०१०
२४	श्रीमती	अ.श्री.पेयेटी	पापुवस्ववि	भज(ब)	०३-०९-२०१०
२५	श्री	श्री.र.गरिबे	सान्यावविसवि	इमाव	०८-०९-२०१०
२६	श्री	अ.बा.कंठे	साबांवि	अजा	०१-१०-२०१०
२७	श्री	स.दा नांगरे	साप्रवि	अजा	०२-१०-२०१०
२८	श्री	गो.पा.जगताप	नियोजन	अजा	०१-११-२०१०
२९	श्री	ज.ह.कांबळे	सान्यावविसवि	अजा	०२-११-२०१०
३०	श्रीमती	वि.वि.सावंत	सपवववि	खुला	११-११-२०१०

अ.क्र.	श्री श्रीमती	सहायकांची नांवे	विभागाचे नांव	व्यक्तीचा प्रवर्ग	नियमित दिनांक सुधारित
३१	श्री	अ.घ.पाठक (शाअ)	आविवि	खुला	०१-१२-२०१०
३२	श्रीमती	सु.सु.धेंडे	आविवि	भज(ड)	०२-१२-२०१०
३३	श्री	श्री.शि.धंदर	पापुवस्ववि	अजा	०२-१२-२०१०
३४	श्री	सं.गो.गुळेकर	विवि	खुला	०१-०१-२०११
३५	श्री	प्र.प्र.वाकडे	जलसंपदा	खुला	०१-०१-२०११
३६	श्री	श.र.साळुंखे (रकटे)	अल्पसंख्यांक	खुला	०१-०१-२०११
३७	श्री	व.पा.गायकवाड	साबांवि	खुला	०२-०१-२०११
३८	श्री	कृ.त्रि.कदम	सान्यावविसवि	खुला	१६-०१-२०११
३९	श्री	कि.बा.गायकर	गृवि	इमाव	०२-०२-२०११
४०	श्री	वि.ए.डोके	विवि	इमाव	०२-०२-२०११
४१	श्री	स.द.महाडेश्वर	गृवि	इमाव	०१-०३-२०११
४२	श्री	रा.ब.विचारे	मवववि	खुला	०१-०४-२०११
४३	श्री	अ.रा.राणे	नियोजन	खुला	०१-०४-२०११
४४	श्री	म.ही.बनसोडे	मराठी भाषा	अजा	०१-०५-२०११
४५	श्री	प्र.ए.डोके	साप्रवि	खुला	०१-०५-२०११
४६	श्री	म.प.कुडतरकर	मराठी भाषा	इमाव	०१-०५-२०११
४७	श्री	बा.कि.विरोळे	अल्पसंख्यांक	खुला	२०-०५-२०११
४८	श्री	स.वि.काळभोर	उऊवकावि	खुला	२०-०५-२०११
४९	श्री	सं.स.नवगिरे	विवन्यावि	खुला	२०-०५-२०११
५०	श्री	सं.प्र.मेळेकर	मवववि	इमाव	२०-०५-२०११
५१	श्री	मे.भि.नवार	उऊवकावि	इमाव	२०-०५-२०११
५२	श्री	सु.म.ममदापूरकर	अल्पसंख्यांक	खुला	२०-०५-२०११
५३	श्री	दि.श्री.सानप	वैशिवऔद्रवि	भज(ड)	२०-०५-२०११
५४	श्री	अ.भि.मोरये	साप्रवि	इमाव	२०-०५-२०११
५५	श्री	र.ना.खेतले	साबांवि	खुला	२०-०५-२०११
५६	श्री	अ.धो.भोसले	साप्रवि	खुला	०१-०६-२०११
५७	श्री	ज.क्या.खान	साबांवि	खुला	०२-०६-२०११
५८	श्री	सु.श.यादव	जलसंपदा	खुला	०२-०६-२०११
५९	श्री	अ.म.चेमटे	साप्रवि	भज(ड)	०२-०६-२०११
६०	श्री	सु.दि.पाष्टे	सान्यावविसवि	इमाव	३०-०६-२०११
६१	श्री	म.म.लाड	नविवि	खुला	३०-०६-२०११

अ.क्र.	श्री श्रीमती	सहायकांची नांवे	विभागाचे नांव	व्यक्तीचा प्रवर्ग	नियमित दिनांक सुधारित
६२	श्री	अ.ए.मते	नियोजन	खुला	३०-०६-२०११
६३	श्री	उ.ग.गवस	मराठी भाषा	खुला	३०-०६-२०११
६४	श्री	स.शा.देसाई	जलसंपदा	खुला	३०-०६-२०११
६५	श्री	ग.म.काथवटे	नियोजन	भज(ब)	३०-०६-२०११
६६	श्री	रा.भा.गायकवाड	साप्रवि	अजा	०१-०७-२०११
६७	श्री	रा.शं.खंदारे	जलसंपदा	अजा	०१-०७-२०११
६८	श्री	सं.ज.सवने	विवि	अजा	०१-०७-२०११
६९	श्री	दि.र.पोखरकर (मासै)	नियोजन	खुला	१७-०७-२०११
७०	श्री	बा.ई.सावंत (शाअ)	सपवववि	अजा	२०-०७-२०११
७१	श्री	प्र.म.बलकवडे	गृवि	विमाप्र	२६-०७-२०११
७२	श्री	र.म.परदेशी	मवववि	विजा(अ)	०१-०८-२०११
७३	श्री	रा.सा.खोमणे	गृवि	विजा(अ)	०१-०८-२०११
७४	श्री	अ.रा.राजपूत	मवववि	विजा(अ)	०१-०८-२०११
७५	श्रीमती	शि.दि.गायकवाड	मवववि	अज	०२-०८-२०११
७६	श्री	टि.एन.शिखरामे	गृवि	अज	०३-०८-२०११
७७	श्री	मो.गं.आरसेवाड	नविवि	अज	१८-०८-२०११

निवडसूची २०११ (दिनांक ०१.०९.२०११ ते दिनांक ३१.०८.२०१२)

अ.क्र.	श्री/ श्रीमती	सहायकांची नांवे	विभागाचे नांव	व्यक्तीचा प्रवर्ग	नियमित दिनांक सुधारित
१	श्री	ब.वि.पाटील (मासै)	विवि	इमाव	०१-०९-२०११
२	श्री	ग.पी.मगदूम (शाअ)	विवि	खुला	०१-०९-२०११
३	श्री	अ.दा.पठाण (शाअ)	साबांवि	खुला	०१-०९-२०११
४	श्री	दि.के.जडिये	उवतंशिवि	खुला	०१-०९-२०११
५	श्री	दि.श.किनगे (मासै)	वैशिवऔद्रवि	खुला	०१-०९-२०११
६	श्री	सं.रा.पवार (शाअ)	साबांवि	खुला	०१-०९-२०११
७	श्रीमती	व.अ.जोशी	मराठी भाषा	खुला	०२-०९-२०११
८	श्री	रा.मा.आंबीकर	नविवि	खुला	०२-०९-२०११
९	श्रीमती	प्र.प्र.घाटे	वैशिवऔद्रवि	भज(ब)	०२-०९-२०११
१०	श्री	जो.शि.बागडी	जलसंपदा	इमाव	०२-०९-२०११
११	श्री	उ.ज.वाकडीकर	नियोजन	विमाप्र	२०-०९-२०११
१२	श्री	क.म.निमजे	ग्राविवजसंवि	विमाप्र	०१-१०-२०११
१३	श्री	ह.व्य.प-हाते	मवववि	विमाप्र	०२-१०-२०११
१४	श्री	वा.पा.कुंभारे	उवतंशिवि	विमाप्र	०२-१०-२०११
१५	श्री	हे.सु.पाठक	शाशिवक्रिवि	खुला	०१-११-२०११
१६	श्री	प्र.ब.घाडगे	विवि	खुला	०२-११-२०११
१७	श्री	न.वा.आहेर	नियोजन	खुला	०३-११-२०११
१८	श्री	अ.व.शिंदे	साप्रवि	इमाव	०३-११-२०११
१९	श्री	प्र.ह.कदम	उवतंशिवि	खुला	२७-११-२०११
२०	श्री	दि.शा.घाटगे	गृवि	खुला	२७-११-२०११
२१	श्री	कि.ब.पलांडे	मवववि	खुला	२७-११-२०११
२२	श्री	वि.द.भास्कर	मवववि	इमाव	०१-१२-२०११
२३	श्री	र.ना.जगताप	नियोजन	खुला	०१-१२-२०११
२४	श्री	गि.रा.सगणे	नियोजन	खुला	०१-१२-२०११
२५	श्रीमती	भा.ज.देवरे	कृषिपदुम	खुला	०१-१२-२०११
२६	श्री	म.स.घोगरे	साप्रवि	खुला	०२-१२-२०११
२७	श्रीमती	अ.गो.लाड	आविवि	खुला	०१-०२-२०१२
२८	श्री	सु वि निकाले	साप्रवि	अजा	०१-०२-२०१२
२९	श्री	सं.ज.कुडवे	ग्राविवजसंवि	अजा	०१-०३-२०१२
३०	श्री	ह.ब.गवळी	शाशिवक्रिवि	खुला	०२-०३-२०१२
३१	श्रीमती	पु.भा.उदावंत	सान्यावविसवि	खुला	०२-०३-२०१२
३२	श्री	सि.वि.घांडोरे	मवववि	अजा	०२-०३-२०१२
३३	श्री	सं.अ.राणे	साबांवि	खुला	०२-०३-२०१२
३४	श्री	प्र.ह.भगत	साप्रवि	खुला	०२-०३-२०१२

अ.क्र.	श्री/ श्रीमती	सहायकांची नांवे	विभागाचे नांव	व्यक्तीचा प्रवर्ग	नियमित दिनांक सुधारित
३५	श्रीमती	सु.सं.राणे	अनापुवग्रासंवि	खुला	०२-०३-२०१२
३६	श्री	प्र.आ.संख्ये	गृवि	भज(ड)	०१-०४-२०१२
३७	श्री	प्र.व्य.गिते	कृषिपदुम	भज(ड)	०२-०४-२०१२
३८	श्री	र.शि.अहीरे	उवतंशिवि	खुला	०१-०५-२०१२
३९	श्री	नं.ग.आंदळकर	विवि	खुला	०१-०५-२०१२
४०	श्री	ता.र.पवार	साप्रवि	खुला	०१-०६-२०१२
४१	श्रीमती	ल.वि.पाटील	मराठी भाषा	इमाव	०१-०६-२०१२
४२	श्री	बा.शि.शिंदे	साबांवि	खुला	०१-०६-२०१२
४३	श्री	ग.पु.कातकांडे	विवि	भज(ड)	०२-०७-२०१२
४४	श्री	ग.सु.कुलकर्णी	साआवि	खुला	०२-०७-२०१२
४५	श्री	सं.ना.जाधव	जलसंपदा	खुला	०४-०६-२०१२
४६	श्री	नि.जो.डंगारे	विवि	इमाव	०१-०७-२०१२
४७	श्री	वि.पो.थोरात	गृवि	अजा	०१-०७-२०१२
४८	श्री	र.धो.कटके	साप्रवि	अजा	०१-०७-२०१२
४९	श्री	स.म.खैरमोडे	गृहनिर्माण	अजा	०२-०७-२०१२
५०	श्री	र.रा.रेशवाल	विवन्यावि	अजा	०२-०७-२०१२
५१	श्री	ज.ऊ.राठोड	ग्राविवजसंवि	विजा(अ)	०२-०७-२०१२
५२	श्री	अ.शं.पवार	ग्राविवजसंवि	विजा(अ)	२१-०७-२०१२
५३	श्री	वि.र.परमार	अल्पसंख्यांक	विजा(अ)	२१-०७-२०१२
५४	श्री	श.सि.कलेकेरी	वैशिवऔद्रवि	विजा(अ)	२१-०७-२०१२
५५	श्री	वि.अ.दाइंगडे	सपवववि	भज(क)	२१-०७-२०१२
५६	श्री	अ.शि.नाईकवाडे	कृषिपदुम	भज(क)	०१-०८-२०१२
५७	श्री	सु.नि.लांबाते	विवि	भज(क)	०१-०८-२०१२
५८	श्री	ना.चं.इमडे	अनापुवग्रासंवि	भज(क)	०२-०८-२०१२
५९	श्रीमती	इं.मा.भार्गव	विवन्यावि	अज	०६-०८-२०१२
६०	श्री	सं.द.पेरके	कृषिपदुम	अज	०६-०८-२०१२
६१	श्री	भि.ओ.ठाकूर	आविवि	अज	१७-०८-२०१२